

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील
उपयोजना जून, २००९ अधिवेशनात पुरवणी
मागणीद्वारे अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात
आलेल्या "जलसंधारण" उपशिर्षाखालील
योजनांतर्गत तरतूदीचे वाटप.....

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.बीयुडी-२००९/प्र.क्र.२२-अ/का.६
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक :- २१ डिसेंबर, २००९.

- वाचा : १) वित्त विभागाचे क्र.पूरक १०.०९/प्र.क्र.१५२/अर्थ-३, दि.३० जून, २००९.
२) विभागाचा शासन निर्णय क्र.टिएसपी २००८/प्र.क्र.६/का.६, दि.१६ डिसेंबर, २००९.
३) नियोजन विभागाचा शासन निर्णय क्र.जिवायो १००७/प्र.क्र.३९/का-१४४४, दि.१६.२.२००८.

शासन निर्णय : वर नमूद केलेल्या विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयाद्वारे आदिवासी उपयोजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीने प्रस्तावित केलेला नियतव्यय अर्थसंकल्पित करणे, वितरित करणे व त्यामधील कामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार सन २००९-१० या चालू आर्थिक वर्षापासून व सन २००९-१० या चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी केलेली तरतूद जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहे. आता विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयानुसार तरतूद वितरीत करण्याची कार्यवाही करावी. तसेच नियोजन विभागाच्या वर नमूद केलेल्या दिनांक १६.२.२००८ च्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार प्रशासकीय मान्यतेचे अधिकार नियोजन विभागाने ठरवून दिलेल्या प्रचलित पध्दतीप्रमाणे कायम राहतील. लेखाशिर्ष तसेच उप लेखाशिर्ष निहाय झालेल्या खर्चाची व साध्य झालेल्या भौतिक उद्दिष्टांची माहिती प्रत्येक महिन्यात १० तारखेपूर्वी विभागीय आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना पाठवावीत.

२. जिल्हा अधिकारी / नियंत्रक अधिका-यांनी त्यांच्या अधिनस्त ठेवण्यात आलेल्या तरतूदीचे तात्काळ विभागनिहाय / जिल्हानिहाय व यंत्रणानिहाय वाटप करून ती तरतूद संबंधित विभागाचे अंमलबजावणी अधिका-यांच्या अधिनस्त ठेवून त्या विभागास व आदिवासी विकास विभागास कळवावे. तसेच पुरवणी मागणी ज्या योजनेसाठी घेण्यात आली आहे त्याच योजनेवर खर्च होईल याची नियंत्रक अधिका-यांनी दक्षता घ्यावी. याबाबत झालेल्या कोणत्याही अनियमिततेस ते व्यथितशः जबाबदार राहतील. पुरवणी मागणीच्या तरतूदी या शासन निर्णयान्वये नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहेत. या शासन निर्णयाद्वारे यासर्व तरतूदी खर्च करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. सदर तरतूदी संगणक वितरण प्रणालीद्वारे संबंधितांना उपलब्ध करून देण्यात येतील.

३. आदिवासी उपयोजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच जनजाती क्षेत्राबाहेरील केलेली तरतूद त्याच क्षेत्रासाठी खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेंतर्गत केलेली तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येऊ नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतूद खर्च झाली नाही तर सदर तरतूद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येऊ नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतूद

आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत जिल्हाधिकारी / नियोजन अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनेतर्गत झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्ष निहाय / उप लेखाशिर्ष निहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्ट निहाय माहिती घर नमूद केलेल्या संबंधित अधिकारी व आदिवासी विकास विभागास प्रत्येक महिन्यात १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श. र. सावंत
29/9/20e

(श. र. सावंत)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक. (५ प्रती)
अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.
विभागीय आयुक्त, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती.
सर्व जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, सर्व जिल्हे
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व जिल्हे
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर
जिल्हा कोषागार अधिकारी, सर्व जिल्हे
मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी, जिल्हा परिषद सर्व जिल्हे
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
ग्राम विकास व जलसंधारण विभाग (जल-४), मंत्रालय, मुंबई.
पाटबंधारे विभाग (बजेट-२/लेखाशाखा), मंत्रालय, मुंबई - ३२
वरीष्ठ लेखा अधिकारी, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (३ प्रती)
सर्व अधिकारी/कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
निवड नस्ती (का-६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

जनजाती क्षेत्र उपयोजना २००९-१० चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

बाब क्र : ३२०

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : लघुपाटबंधारे योजना (स्थानिक स्तर) (जिल्हास्तरीय) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-८०-सर्वसाधारण-७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०१) (०२) स्थानिक क्षेत्रातील लघुपाटबंधा-यांची कामे (० ते १०० हेक्टर) (२७०२ ४७७२) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)			
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद		अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२		३	४	५
	टिएसपी	ओटिएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय.	
ठाणे	६६४०	०			
रायगड	१३८९	०			
नाशिक	३९४१	०			
धुळे	१६६६	०			
नंदुरबार	१०५१४	०			
जळगांव	७८३	०			
अहमदनगर	७४०	०			
पुणे	७११	८७१			
अकोला	०	१२०३			
अमरावती	३८३०	०			
यवतमाळ	३२२२	१४८०			
नागपूर	१७१	२२२१			
गोंदिया	७४	०			
चंद्रपूर	१३९९	७११			
गडचिरोली	७४	०			
हिंगोली	०	४२६			
नांदेड	२२८९	२३५८			
बुलढाणा	०	३१८			
एकूण-	३७४४३	९५८८			
एकूण एकत्रित	४७०३१				

जनजाती क्षेत्र उपयोजना २००९-१० चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

बाब क्र : ३२०

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : कोल्हापूर पध्दतीचे बंधारे (जिल्हास्तरीय) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-८०-सर्वसाधारण-७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०१) (०४) कोल्हापूर पध्दतीचे बंधारे (० ते १०० हे.) (२७०२ ४७९२) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)		
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटिएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय.
ठाणे	१३७६३	०		
नाशिक	६८६३	०		
धुळे	१५५८	०		
नंदुरबार	१७५११	०		
जळगांव	१४७६	०		
अहमदनगर	१००६	०		
अमरावती	४६९६	०		
यवतमाळ	६७	०		
नागपूर	२६८४	४०२५		
वर्धा	०	१३४२		
भंडारा	०	८६७		
गोंदिया	११४१	२७७८		
चंद्रपूर	८९९१	७५४९		
गडचिरोली	२३०९२	०		
हिंगोली	०	९८९३		
नांदेड	१९४६	१७७३		
एकूण-	८४७९४	२८२२७		
एकूण एकत्रित	११३०२१			

जनजाती क्षेत्र उपयोजना २००९-१० चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

बाब क्र : ३२०

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : माजी मालगुजारी तलावाची दुरुस्ती (जिल्हास्तरीय) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-८०-सर्वसाधारण-७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०१) (०५) माजी मालगुजारी तलावाची दुरुस्ती (० ते १०० हे.) (२७०२ ४८०७) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)		
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटिएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय.
नागपूर	७४५	७४५		
गोंदिया	१२६५	०		
चंद्रपूर	३७२२	२९७७		
गडचिरोली	२६०५	०		
एकूण-	८३३७	३७२२		
एकूण एकत्रित	१२०५९			

जनजाती क्षेत्र उपयोजना २००९-१० चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

बाब क्र : ३२०

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : उपसा जलसिंचन योजना. (जिल्हास्तरीय) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-८०-सर्वसाधारण-७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०१) (०३) स्थानिक क्षेत्रातील उपसा जलसिंचन योजना (२७०२ ४७८१) (० ते १०० हेक्टर) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)		
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटिएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय.
नाशिक	४८२६	०		
धुळे	७०२	०		
जळगांव	३४१८	०		
अहमदनगर	१७५५	०		
पुणे	४३८	०		
यवतमाळ	४३८	०		
गोंदिया	१३२	०		
चंद्रपूर	०	५४५		
गडचिरोली	२८३९	०		
एकूण-	१४५४८	५४५		
एकूण एकत्रित	१५०९३			

जनजाती क्षेत्र उपयोजना २००९-१० चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

बाब क्र : ३२०

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : ० ते १०० हेक्टर सर्वेक्षण. १०१ ते २५० हेक्टर (जिल्हास्तरीय) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-८०-सर्वसाधारण-७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना योजनांतर्गत अनुदाने (०१) (०१) लघुपाटबंधारे कामांचे अन्वेषण व सर्वेक्षण (कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-यासह) (२७०२ १५५९) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)		
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटिएसपी	ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय.	
नागपूर	--	१५००		
गोंदिया	५०	५०		
गडचिरोली	२००	--		
एकूण	२५०	१५५०		
एकूण एकत्रित	१८००			

जनजाती क्षेत्र उपयोजना २००९-१० चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

बाब क्र : ३३१

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : लघुपाटबंधारे योजना (२५० हेक्टर खालील) (जिल्हास्तर योजना) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४७०२-लघुपाटबंधारे भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०७) लहान पाटबंधा-याची कामे - को.प.बंधारे (१०१ ते २५० हेक्टर) (४७०२ ३६७१) २७-लहान बांधकामे		
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
धुळे (को.प.बंधारे)	५००४	संबंधित जिल्हाधिकारी	ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय	बांधकामावरील टक्केवारी खर्च वगळण्यात आला आहे.
अहमदनगर (--/--)	७१३			
यवतमाळ (--/--)	३५७			
एकूण-	६०७४			

जनजाती क्षेत्र उपयोजना २००९-१० चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

बाब क्र : ३३१

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : उपसा जलसिंचन योजना (२५० हेक्टर खालील) (जिल्हास्तरीय) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४७०२-लघुपाटबंधारे भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०८) उपसा जलसिंचन योजनेखाली आदिवासींना १०० टक्के अनुदान. (४७०२ ५२८२) २७-लहान बांधकामे			
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद		अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	२	३	४	५
	टिएसपी	ओटिएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	पाटबंधारे विभाग, मंत्रालय.	बांधकामावरील टक्केवारी खर्च वगळण्यात आला आहे.
जळगांव	२०३७	--			
अहमदनगर	१६९८	--			
अमरावती	६७९	--			
यवतमाळ	--	१३५८			
गोंदिया	३३९७	२९६३			
एकूण	७८११	४३२१			
एकूण एकत्रित		१२१३२			

जनजाती क्षेत्र उपयोजना २००९-१० चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

बाब क्र : ३३१

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : लघुपाटबंधारे योजना (२५० हेक्टर खालील) (राज्यक्षेत्र) (जिल्हास्तरीय) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४७०२-लघुपाटबंधारे भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०९) स्टेटपुल योजनांतर्गत लहान पाटबंधारे योजना (४७०२ ५२९१) २७-लहान बांधकामे.			
जिल्ह्याचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी		प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५	६
	टिएसपी	ओटिएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय.	बांधकामावरील टक्केवारी खर्च वगळण्यात आला आहे.
ठाणे	९१२१	--			
नंदुरबार	५५७३	--			
अहमदनगर	१२६६	--			
भंडारा (लघुपाटबंधारे) (उ.सि.योजना)	--	५०६			
गोंदिया	२१०३	--			
गडचिरोली	५०६	--			
एकूण	१८५६९	५०६			
एकूण एकत्रित		१९०७५			